

विक्रीकर विभागाकडून अंमलबजावणी  
करण्यात येत असलेल्या मुल्यवर्धित कर  
अधिनियम, २००२ व इतर कायद्यांतर्गत  
उशीरा / विलंबित अनॉदित  
कालावधीसाठी प्रशासकीय सवलत  
देण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबत.-

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग,**

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

शासन निर्णय क्रमांक मुवक-१५०६/प्र.क्र.१५२/कराधान-१  
दिनांक ५ फेब्रुवारी २००७.

**वाचा :-** वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक एसटीए-१०८२/२४४/आरईएस-८, दिनांक ०१.०६.१९८३

**पाश्वभूमी :-**

वर उद्धृत केलेल्या दिनांक ०१ जून १९८३ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे, मुंबई विक्रीकर कायदा, १९५९ आणि केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६ नुसार नोंदणी दाखला घेण्यात झालेल्या विलंबाबाबत (अनॉदित कालावधीसाठी) प्रशासकीय सवलत देण्याचे अधिकार काही अटींच्या अधीन राहून विक्रीकर आयुक्त यांना प्रदान करण्यात आले होते. तसेच विक्रीकर आयुक्तांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वगांस सदर अधिकार पुनः प्रदान करण्याचे प्राधिकार दिले होते.

मुंबई विक्रीकर अधिनियम, १९५९ च्या ऐवजी महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००३ दिनांक १ एप्रिल २००५ पासून नव्याने अंमलात आल्याने ह्या नवीन अधिनियमाकरीता तथा विक्रीकर विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या इतर कायद्याखाली अशा प्रकारचे अधिकार विक्रीकर आयुक्तांना प्रदान करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र शासन या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या विवरणपत्रांत नमूद केल्याप्रमाणे विक्रीकर आयुक्तांना सदर अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. तसेच त्यांचे अधिपत्याखालील अधिका-यांना सदर अधिकार पुनः प्रदान करण्याचे प्राधिकार आयुक्तांना देण्यात येत आहेत.

जोडपत्र

शासन निर्णय वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२  
क्रमांक-मुवक-१५०६/प्रक्र.१५२/कराधान-१, दिनांक ५ फेब्रुवारी २००७.

विवरणपत्र

विक्रीकर आयुक्तांना करावयाचे अधिकाराचे प्रदान

अ. क्र.	प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचे स्वरूप	अधिकाराचे वापर करण्यास सक्षम अधिकारी	विनियमनाच्या शर्ती	शेरा
१	२	३	४	५
१.	<p>अनोंदित व्यापा-याच्या प्रकरणी खालील कायद्या संदर्भात</p> <p>१) महाराष्ट्र कार्यकंत्राटाच्या अंमलबजावणी अंतर्भूत असलेल्या मालाच्या मालमत्तेच्या हस्तांतरणावरील विक्रीकर (पुनराधिनियमित) अधिनियम, १९८९ ;</p> <p>२) महाराष्ट्र भाडेकराराच्या अंमलबजावणीत अंतर्भूत असलेल्या वस्तूतील हस्तांतरणावरील विक्रीकर अधिनियम, १९८५ ;</p> <p>३) महाराष्ट्र ऐष आराम सेवांवरील कर अधिनियम, १९८७ ;</p> <p>४) महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम, २००२ ;</p> <p>५) केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ ;</p> <p>अनोंदीत कालावधीचे विनियमन करण्याबाबतचे अधिकार.</p>	विक्रीकर आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई	नोंदणीकरणां करीता झालेला विलंब, कर चुकविण्याच्या किंवा देय कराचा भरणा उशीराने करण्याच्या, उद्देशामुळे नसावा.	<p>१) विक्रीकर आयुक्तांना त्यांच्या अधिपत्याखालील विक्रीकर अधिका-यांना हे अधिकार पुनः प्रदान करता येतील.</p> <p>२) अनोंदित व्यापा-यांच्या प्रकरणांचे विनियमन करण्याबाबतचे पद्धतीमध्ये समानता रहावी यासाठी विक्रीकर आयुक्त त्या संबंधीचे पात्रतेचे निकष किंवा मुद्दे ठरवतील.</p>

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शशांक माथने

शासनाचे विशेष कार्य अधिकारी,

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा १ सांकेतांक २००७०२०५१७४६५९००१ असा आहे.

Delegation of powers of Administrative Relief in the late registration cases under Maharashtra Value Added Tax Act, 2002 and other Acts administered by the Sales Tax Department.

**Government of Maharashtra  
Finance Department**

Mantralaya, Mumbai 400032.

Resolution No.: VAT-1506/C.R.152/Taxation-1, dated 5<sup>th</sup> February 2007.

**Read** :- G.R.F.D.No.STA-1082/244/RES-8 dated 01.06.1983

**Background** :-

In the Government Resolution dated 1<sup>st</sup> June, 1983 cited above, among other things, powers to regulate the cases of delay in obtaining the certificate of registration under the Bombay Sales Tax Act, 1959 and the Central Sales Tax Act, 1956 by way of administrative relief were delegated to the Commissioner of Sales Tax. The Commissioner was also authorized to redelegate these powers to his subordinate officers.

In view of the introduction of Maharashtra Value Added Tax Act, 2002 with effect from 01-04-2005 in lieu of the Bombay Sales Tax Act, 1959, it was under consideration of the Government to delegate similar powers to the Commissioner under the MVAT Act and also in respect of other Acts administered by the Sales Tax Department.

**Resolution:**

The Government in Finance Department is now pleased to hereby delegate the powers to the extent indicated in the accompanying statement to the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, Mumbai and he is further authorized to redelegate these powers to the Sales Tax Authorities subordinate to him.

**Accompaniment**  
to  
Government Resolution Finance Department, Mantralaya, Mumbai-32.  
No. Vat-1506/CR-152/Taxation-01, dated 5th February 2007.

**STATEMENT**

Delegation of powers to the Sales Tax Commissioner

Sr. No.	Nature of the power delegated	Authority Competent to exercise power	Condition subject to which the delegated power is to be exercised	Remarks
1	2	3	4	5
1	Power to regulate the cases of non registration of dealers under,- (i) The Maharashtra Sales Tax on the Transfer of Property in Goods involved in the execution of Works Contracts Act (Re-enacted) Act, 1989. (ii) The Maharashtra Sales Tax on the Transfer of Right to use any Goods for any Purpose Act, 1986. (iii) The Maharashtra Tax on Luxuries (in Hotels and Lodging Houses) Act, 1987. (iv) The Maharashtra Value Added Tax Act, 2002. (v) The Central Sales Tax Act, 1956, by granting administrative relief.	The Commissioner of Sales Tax Maharashtra State, Mumbai.	The delay should not be the result of attempt to evade or to delay the payment of legitimate tax.	1) The Commissioner may redelegate these powers to Sales Tax Authorities subordinate to him.  2) The eligibility criteria or framing of parameters, for uniformity in procedure shall be decided by the Commissioner.

By order and in the name of the Governor of Maharashtra,



**SHASHANK MATHANE**  
Officer on Special Duty to the Government

This Government Resolution is available on the web site of Government of Maharashtra viz. [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) and its computer code number is 20070205174659001.